

सूचना :

- अदा करण्यात येणाऱ्या पैशावर 2% टीडीएस वजा केला जाईल जो आयटी कायदा, 1961 मधील कलम 10(10डी) अंतर्गत वजावटीस पात्र नसेल.
- *पॅन क्रमांक न दिल्यास टीडीएसचा दर 20% असेल.
- ^एनआरआयसाठी रु.1 कोटी पर्यंतच्या रकमेवर टीडीएसचा दर 30.9% आणि रु.1 कोटीपेक्षा जास्त रकमेसाठी रु.33.99% असेल.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,

दिनांक :

दि	दि	म	म	व	व	व	व
----	----	---	---	---	---	---	---

शाखा _____

माननीय महोदय/महोदया,

विषय : सुपर सुरक्षा/धनरक्षा/ऋण रक्षा पॉलिसी अंतर्गत **कर्ज खाते क्रमांक** _____ लवकर बंद करणे/सरेंडर करणे (कोणत्याही एका ठिकाणी खूण करा).

मी _____ (कर्ज बंद केल्याची तारीख) रोजी कर्ज खाते लवकर बंद केले असून त्या तारखेला उपरोल्लेखित कर्ज खाते बंद झाले आहे. मी आपणास पॉलिसी लवकर बंद/सरेंडर करण्याची आणि उत्पादनाच्या नियम व अटीनुसार सरेंडर रक्कम परत करण्याची विनंती करत आहे.

☐ पॅनकार्डची प्रत पॅन*

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

निवासाची स्थिती : ☐ निवासी ☐ एनआरआय^ ☐ निवासाचा देश

धन्यवाद व नमस्कार,

सदस्या(स्यां)चे नाव : _____

सदस्या(स्यां)ची स्वाक्षरी

दिनांक :

दि	दि	म	म	व	व	व	व
----	----	---	---	---	---	---	---

 स्थळ : _____**बँकेची शिफारस**

कर्ज खाते क्रमांक _____ (नविन क्रमांक)/ _____ (जुना क्रमांक) धनरक्षा एसपी/धनरक्षा एलपीपीटी/सुपर सुरक्षा/ऋण रक्षा अंतर्गत समाविष्ट होता. कर्ज खाते _____ रोजी लवकर बंद करण्यात आले आहे.

सोबत विम्याचे मूळ प्रमाणपत्र जोडत आहे/मिळाले नाही (एका ठिकाणी खूण करा). सदस्याने पॉलिसी सरेंडर करण्यास आमची कोणतीही हरकत नाही.

शाखेच्या मॅनेजरचे नाव : _____

शाखेच्या मॅनेजरची स्वाक्षरी

बँकेच्या शाखेचे नाव : _____

बँकेच्या शाखेचा कोड :

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

शाखेचा शिक्का :

दिनांक :

दि	दि	म	म	व	व	व	व
----	----	---	---	---	---	---	---

विमाधारकांच्या खात्यांत रक्कम जमा करण्यासाठी लागणारे अधिकारपत्र

प्रति

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

शाखा : _____

विषय : बँक खात्यांत रक्कम जमा करण्याविषयी.

NEFT द्वारा पॉलिसीचा भरणा पोहोचण्यासाठी मी माझ्या बँक खात्याचे खालील तपशील देत आहे.

पॉलिसी क्रमांक	
पॉलिसीधारकाचे नाव	
बँकेचे नाव	
बँकेच्या शाखेचा पत्ता	
खात्याचा प्रकार (कृपया योग्य ठिकाणी ☒ खूण करा)	☐ बचत ☐ चालू ☐ #अनिवासी भारतीय
बँकेचे खाते क्रमांक	
आयएफएस नंबर	
मोबाइल नंबर	
ई-मेल आयडी	

#अनिवासी भारतीय (NRI) खात्यासाठी रक्कम थेट जमा करता येण्यासाठी बँकेचे पत्र गरजेचे आहे.

ह्या संदर्भात मी खालील दस्तावेज सोबत जोडले आहेत (कृपया योग्य ठिकाणी ☒ खूण करा)

- ☐ पूर्वमुद्रित नाव आणि खाते क्रमांकासह मूळ चेक लीफ.
- ☐ चेकवर जर पूर्वमुद्रित नाव नसेल तर कृपया पूर्वमुद्रित बँक खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव आयएफएस कोड दर्शविणारी बँक पासबुकाची स्वयं प्रमाणित प्रत एक महिन्यापेक्षा जुन्या नसलेल्या बँक व्यवहाराच्या नोंदीच्या प्रतीसोबत दाखल करणे.

मला हे मान्य आहे की :

- अनिवासी भारतीय (NRI) खात्यासाठी सरेंडर रक्कम थेट जमा करता येण्यासाठी बँकेचे पत्र गरजेचे आहे.
- तुमच्या खात्यामध्ये चुकून झालेली एखादी रक्कम पुन्हा काढून घेण्याचा आणि अशा रितीने तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी **lien** कार्यान्वित करण्याचा अधिकार एसबीआय लाइफ राखून ठेवत आहे.
- जिथे **NEFT** मार्गे पेआउटची कार्यवाही होऊ शकत नाही तिथे चेक द्वारा पैसे देण्याचा अधिकार एसबीआय लाइफ राखून ठेवीत आहे.

‘मी ह्या द्वारे जाहीर करतो/करते की मी वर दिलेले पॉलिसीचे तपशील आणि बँक खात्याचे तपशील खरे आणि अचूक आहेत. आणि मी ह्या द्वारे एसबीआय लाइफला वरील पॉलिसीच्या अंतर्गत जमा करावयाची रक्कम माझ्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अनुमती पूर्णपणे माझ्या जोखमीवर देत आहे.’

दिनांक : दि दि / म म / व व व व

स्थळ : _____

पॉलिसीधारकाची सही